

## Clean Science and Technology Limited

### innovation at work

Date: 10th August 2021

To.

BSE Limited
Phiroze JeeJeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 Trading Symbol: CLEAN

Dear Sir/Madam

Subject: Submission of Newspaper Publication of the Unaudited Financial Results (Stand-alone and Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2021.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose copies of the newspaper advertisement published in Financial Express and Loksatta on 10<sup>th</sup> August, 2021, regarding the Unaudited Financial Results (Stand-alone and Consolidated) for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2021.

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Mahesh Kulkarni Company Secretary

CIN: U24114PN2003PLC018532

**FINANCIAL EXPRESS** 

Sankaramangalam, Chavara, Kollam-691 583, Kerala, India

# E-way bill generation under GST maintains momentum in Aug

**FE BUREAU** New Delhi, August 9

**DAILY E-WAY BILL** generation for goods transportation under the Goods and Services Tax (GST) system came in at 19.5 lakh in the first eight days of August, 1.3% higher than the average for the first 11 days of July, indicating continued momentum in economic recovery.

However, the daily average eway bills for the first eight days of Augustwere 5.8% lower than

**Particulars** 

Net Profit / (Loss) for the period (before Tax,

Net Profit / (Loss) for the period before tax

Net Profit / (Loss) for the period after tax

[Comprising Profit / (Loss) for the period

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

(after tax) and Other Comprehensive Income

Reserves (excluding Revaluation Reserve)

as shown in the Audited Balance Sheet of the

**Particulars** 

2 Net Profit/(Loss) for the period (before share of profit of associates

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)

4 Net Profit / (Loss) for the period from continuing operations after tax

5 Net Profit / (Loss) for the period from discontinued operations after tax

(i) Items that will not be reclassified to profit or loss

9 Paid-up Equity Share Capital(Face value per share: ₹ 2)

11 Earnings per share (of ₹ 2 each) (Not Annualised)

(from continuing and discontinued operations)

Company's website viz. www.bombaydyeing.com

March 31, 2021, which were subjected to limited review.

a quarter may not be representative of profits / losses for the year.

(ii) Items that will be reclassified to profit or loss

Exceptional and/or Extraordinary items)

Total Income from Operations

Paid-up Equity Share Capital

Earnings per equity share

Basic

Diluted

Place: Pune

No.

Date: August 9, 2021

1 Total income from operations

6 Net Profit/(Loss) for the period after tax

7 Other comprehensive income (net of tax)

8 Total comprehensive income for the Period

and exceptional items)

10 Other Equity

Notes:

(a) Basic (₹)

(b) Diluted (₹)

of payment terms by customers.

(Face Value of ₹ 1/- per share)

(nominal value of ₹ 1/- per share)\*

\*EPS are not annualised for the interim periods



month of July. Going by the trend, the daily average is expected to pick up in August. Average daily e-way bill generation was 19.24 lakh in the first 11 days of July, 20.4 lakh in the week ended July 18, 20.2 lakh in

**CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED** 

(Formerly known as Clean Science and Technology Private Limited)

Regd Office: 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City, Hadapsar, Pune - 411 013, Maharashtra

Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in,

Corporate Identification Number: U24114PN2003PLC018532

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>™</sup> JUNE, 2021

Quarter Ended

(Un-audited) (Un-audited)

30-06-2021

1,463.08

720.68

720.68

546.13

546.10

106.22

5.14

5.14

Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.

(Listing Obligations and Disclosure Requriements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors.

and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors.

1 The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on

2 The "Limited Review" of the Unaudited Financial Results for the guarter ended 30th June, 2021 pursuant to Regulation 33 of the SEBI

3 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid Unaudited Financal Results will be

uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com

record by the Board of Directors in their respective meetings held on August 09, 2021. These unaudited standalone financial results of the

company are prepared in accordance with Indian Accounting Standards ("referred to as Ind AS") as prescribed under Section 133 of the

Standalone

30-06-2020

1,128.74

572.28

572.28

436.50

106.22

3.95

3.95

Year Ended

31-03-2021

(Audited)

5,124.28

2,672.91

2,672.91

1,983.75

2,010.08

106.22

5,293.93

18.68

18.68

BOMBAY DYEING

THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

Neville House, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001

Tel No. 022-66620000. Fax 022-66192001. Website: www.bombaydyeing.com Email:grievance\_redressal\_cell@bombaydyeing.com

CIN: L17120MH1879PLC000037

Extract of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter June 30, 2021

**Quarter Ended** 

March 31,

2021

(Audited)

507.75

(103.47)

(103.47)

(166.77)

(166.77)

(75.62)

(242.39)

41.31

(8.07)

(8.07)

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the stock exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com. The same is also available on the

The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by Circular No. CIR/CFD/

FAC/62/2016 dated July 5, 2016 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on

August 9, 2021. The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013

read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. The figures for the quarter ended March 31, 2021 as reported in these financial results

are balancing figures between the audited figures for the full financial year ended March 31, 2021 and published year to date figures upto the end of the third quarter of the financial year ended

phase and second phase is received during the year ended March 31, 2019 and March 31, 2020, respectively. Revenue includes net income arising on cancellation of contracts on non-fulfilment

3 a In terms of Ind AS 115, Revenue from present real estate project of ICC Towers is recognised 'at a point in time', that is, upon receipt of Occupancy Certificate. Occupancy Certificate for the first

3 b Since the nature of real estate activities being carried out by the Company is such that profits/losses from transactions of such activities, do not necessarily accrue evenly over the year, results of

The Government of India, on September 20, 2019, vide the Taxation Laws (Amendment) Act 2019, inserted a new Section 115BAA in the Income-tax Act, 1961, which provides an option to the

Company for paying Income Tax at reduced rates as per the provisions/conditions defined in the said section. While the Company is continuing to provide and consider the payment of income tax

COVID-19 has impacted business operations of the Company, its manufacturing, sales, as also revenue of real estate operations, cashflows, etc. The Company has taken into account the possible

impact of COVID-19 in preparation of the financial results, including its assessment of going concern assumption and the recoverability of the carrying value of the assets, if any. The full extent to

Foreign Subsidiary, PT Five Star Textile Indonesia (PTFS) discontinued its operations during the financial year 2018-19 and accordingly, in consolidated results and consolidated segment assets and

consolidated segment liabilities, continue to be classified as a discontinued operation in accordance with Ind AS 105 in 'Non-Current Assets Held for Sale and Discontinued Operations'.

June 30,

2021

(Unaudited)

395.39

(125.41)

(125.41)

(107.97)

(107.97)

88.49

(19.48)

41.31

(5.23)

(5.23)

**Standalone** 

June 30,

2020

(Unaudited)

96.04

(168.27)

(168.27)

(129.18)

(129.18)

172.59

43.41

41.31

(6.25)

(6.25)

the week ended July 25 and 24.3 lakh in the last six days of July. Between August 1 and 8, as

after the second Covid-19 wave.

# Bajaj group firms buy ₹353 cr shares in Mukand

panies on Monday bought shares worth over ₹353 crore in Mukand, through

showed.

The shares were bought



29880

Regd. Office; New Indl. Dev. Area, Menonpara International Limited Phone No. 0491 2567261 - 64, CIN L25199KL1993PLC007018 e-Mail: rubfila@gmail.com NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATES

PINKEY NAYAR

PARESH NAYAR

MALTI BEDI

Chavara 09.08.2021

Notice is hereby given that the following Share Certificates issued by the company are

stated to have been lost or misplaced or stolen an claimants thereof has applied to the Company for Certificate(s):					
	FOLIO	CERT NO.	DIST NO.	SHARES	NAME
Ιĺ		The street of the second second	COLUMN TO THE PROPERTY OF THE	COLUMN TO THE RESERVE OF THE PARTY OF THE PA	

5431441 to 5431760

4431761 to 4432160

82572 24333 The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has / have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its Regd Office at NIDA, Menonpara Road, Kanjikode P.O. Palakkad, Kerala-678 621 within 10 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates.

For RUBFILA INTERNATIONAL LTD

Place : Palakkad N.N. Parameswaran Date: 09.08.2021 Chief Finance Officer & Company Secretary

# DHP INDIA LIMITED

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 6 and 7 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares), Regulations, 2009 (SEBI Delisting Regulations) as amended, the Board of Directors of the Company at its Meeting held on Monday, 9th day of August, 2021 has approved, interalia. a proposal for voluntary delisting of the Company's Equity Shares from The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") (Scrip Code: 14058) as there has been no trading in the Equity Shares of the Company listed on the CSE for several years. The Company is in the process of making necessary application for voluntary delisting of its Equity Shares from CSE. The Equity Shares of the Company shall continue to remain listed on BSE Limited ("BSE") (Scrip Code

### NECESSITY AND OBJECT OF DELISTING:

VENKATESHWARA INDUSTRIAL

PROMOTION CO. LTD

CIN: L65909WB1981PLC033333

Regd. Off.: 90. Phears Lane. 6th

Floor, Room no. 603, Kolkata-700 012

Email ID.: vipcl21@hotmail.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant

Regulation 29 of the Securities an

Exchange Board of India Listing

Regulations, 2015 a meeting of the Board

Directors of Venkateshwara Industrial

Promotion Co. Ltd. will be held at th

registered office of the Company o

Thursday, 12th August, 2021 at 02.15 P.M.

to approve the Unaudited Financial Results

for the quarter ended on 30th June, 2021. I

this connection, as informed earlier pursua

to "Company's Code of Conduct fo Prohibition of Insider Trading" read with th

SEBI (Prohibition of Insider Trading

Regulations, 2015, as amended, Trading

Window for dealing in the securities of the

Company shall remain closed upto 48 hours

of declaration of the results of the compan

to the Stock Exchanges for all designated

connected persons covered under the

Place: Kolkata

Consolidated

June 30,

2020

(Unaudited)

96.04

(168.27)

(168.22)

(129.13)

(129.25)

172.59

0.03

43.37

41.31

(6.26)

(6.26)

(0.12)

**Quarter Ended** 

March 31,

2021

(Audited)

507.75

(103.47)

(103.44)

(166.74)

(166.74)

(75.68)

(242.40)

41.31

(8.07)

(8.07)

0.02

Dated: 05/08/2021

By Order of the Board

Promotion Co. Ltd.

Company Secretary

(₹ in crore)

**Year Ended** 

March 31,

2021

(Audited)

1,225.71

(564.32)

(506.33)

(468.89)

(469.13)

(0.24)

0.01

41.31

(250.75)

(209.54)

(22.71)

(22.71)

Ekta Kedia

For Venkateshwara Industrial

Our Company intends to delist its Equity Shares from CSE but will continue to be listed on BSE, having nationwide trading terminals. The shareholders of the Company shall continue to avail the benefits of the listing and trading on BSE.

On behalf of the Board of Directors of DHP INDIA LIMITED

### **HAMILTON POLES** MANUFACTURING CO. LTD CIN: L28991WB1981PLC033462

NOTICE Regulation 29 of the Securities and

Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of HAMILTON POLES MANUFACTURING CO.LTD will be held at the registered office of the Company or Wednesday, 11th August, 2021 at 01:30 P.M. to consider and take on record, inter alia the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June 2021. In this connection, as informed earlie pursuant to "Company's Code of Conduc for Prohibition of Insider Trading" read with the SEBI (Prohibition of Insider Trading Regulations, 2015, as amended, Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed upto 48 hours of declaration of the results of the company to the Stock Exchanges for all designated persons, their immediate relatives and al connected persons covered under the

Shilpi Agarwa Company Secretary

### CIN NO. L65993WB1979PLC032012 Regd. Office: 7A, Rani Rashmoni Road, Kolkata-700 013 persons, their immediate relatives and all Email ID: symvioxinvestment100@gmail.con

Regulation 29 of the Securities and Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board o Directors of SYMBIOX INVESTMENT & TRADING COMPANY LTD. will be held a he registered office of the Company or Friday, 13th August, 2021 at 4:00 P.M. to approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021. In this connection, as informed earlier pursuant to "Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading" read with the SEB (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, as amended, Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed upto 48 hours of declaration of the results of the company to the Stock Exchanges for all designated persons, their immediate relatives and all connected

> For Symbiox Investment and Trading Co. Ltd. **Neha Pansar** Company Secretary

**ARC FINANCE LIMITED** CIN: L51909WB1982PLC035283 Regd. Off.: 18, Rabindra Sarani,

Poddar Court Gate No.4, 4th Floor, Room no. 3, Kolkata-700 001 Email ID: arcfinancelimited@gmail.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India Listing Regulations, 2015 a meeting of the Board o Directors of ARC FINANCE LIMITED will be held at the registered office of the Company on Friday, 13th August, 2021 at 2.30 P.M. to approve the Unaudited Financia Results for the quarter ended on 30th June 2021. In this connection, as informed earlier pursuant to "Company's Code of Condu for Prohibition of Insider Trading" read with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended, Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed upto 48 hours of declaration of the results of the company to the Stock Exchanges for all designated persons, their immediate relatives and al connected persons covered under the

By Order of the Board

M. No. 4437 Dated: 05/08/2021

Room No.4, Kolkata-700 001

Place: Kolkata

47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements Regulations, 2015, (Listing Regulations) a meeting of the Board of Directors o EMRALD COMMERCIAL LIMITED will be held at the registered office of the Company on Thursday, 12th August, 2021 at 4.00 P.M, inter alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021. In this connection, as informed earlier pursuant to "Company's Code of Conduct for Prohibition of Insider Trading" read with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations. 2015, as amended, Trading Window fo dealing in the securities of the Company shall remain closed upto 48 hours of declaration

persons covered under the aforesaid code. By Order of the Board For Emrald Commercial Limited

**Mukesh Agarwal Company Secretary** M. No. 61255

### Ph: +91 476 2651215 to 2561217 CMUHANKI 19729GCXX239 Fax: 91 0476 2680101, 2686721 E-mail: contact@kmml.com, URL www.kmml.com Competitive Tenders are invited for following. For more details please visit the E-Tendering Portal, https://etenders.kerala.gov.in or www.kmml.com 1. 2021\_KMML\_432483\_1 For supply of Safety Shoes for Unskilled Workers 2. 2021 KMML 432517 1 For supply of 20,000MT of Hydrated Lime 3. 2021 KMML 432272 1 For the supply of CS Pipe 4. 2021 KMML 433382 1 For supply of Gear box 5. 2021 KMML 433365 1 For fabrication and supply of 12 Nos Process Vessel 6. 2021 KMML 433693 1 For the supply of SS Pipe 7. 2021 KMML 432248 1 For the supply of SS Pipe sd/- DGM (Mtls) For The Kerala Minerals And Metals Ltd Chavara 09.08.2021

The Kerala Minerals and Metals Ltd.

(A Govt. of Kerala Undertaking)

(An ISO 9001, ISO 14001, OHSAS 18001 & SA 8000 Certified Company)

## ASPINWALL AND COMPANY LIMITED

Our products: Titanium Dioxide, Titanium Tetra Chloride, Nano Titanium Titanium Sponge, Rutile, Zircon & Sillimanite

8. 2021 KMML 432943 1 Design, Supply, Installation ,testing & commissioning

Chavara, Kollam, Kerala, India

of new clarifier mechanism with automatic flocculant

dosing system at KMML TP Unit, Sankaramangalam,

sd/- HOU(T) For The Kerala Minerals And Metals Ltd

Registered Office: Aspinwall House, Kawdiar- Kuravankonam Road, Kawdiar, Thiruvananthapuram – 695 003 CIN:L74999KL1920PLC001389 Tel: 0484-2725400 Fax: 2343400 Website: www.aspinwall.in E-mail: investors@aspinwall.in

### NOTICE

(For the attention of Equity Shareholders of the Company)

**Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority** This Notice is published pursuant to the provisions of the Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and amendments made thereto (referred to as "the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has, vide registered post letter dated 25.06.2021 communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2021-2022 to IEPF Authority under the said Rules. The Company has uploaded details of such shareholders whose

shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.aspinwall.in. Shareholders are requested to verify. Shareholders may note that both the unclaimed dividend and the

shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new/duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the new/duplicate share certificates(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders within three months from the date of this notice, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.

Place: Kochi

For Aspinwall and Company Limited

Neeraj.R.Varma Company Secretary

### **GLITTEK GRANITES LIMITED** CIN: L14102KA1990PLC023497

Bangalore - 562 114. Phone: (080) 27971565/1566, Fax: (080) 27971567 www.glittek.com, E-mail: info@glittek.com

Tuesday, 31 st August, 2021 at 12.30 p.m. via two-way Video Conferencing (VC facility)/ Other Audio-Visual Means (OAVM) ONLY to transact the businesses as set out in the In continuation with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated

has been decided by MCA and SEBI to allow companies whose AGMs were due to be held in the year 2020, or become due in the year 2021, to conduct their AGMs on or before 31.12.2021, in accordance with the requirements provided in paragraphs 3 and 4 of the General Circular No. 20/2020 as per MCA circular no. 02/2021 dated January, 13, 2021. The Company has sent the Notice of the 31st AGM along with the link for the Annua Report 2020-21 on Monday 9 th August, 2021, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent (RTA) and Depository participant(s). The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI

The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report of the Company is available on the website of the Company at http://www.glittek.com also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) at www.bseindia.com. The AGM Notice is also available on the website of Central Depository

(Management and Administration) Rule, 2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing to its Members, the facility of remote e voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, by electronic means through e-voting Services provided

on Monday 30 th August, 2021 (5.00 p.m. IST) As the voting portal would be blocked after voting period is over, shareholders are requested to cast their votes during this period only. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 24th August 2021 (cut off date).

The facility of remote e-voting shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / during the AGM.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the

helpdesk.evoting@cdslindia.com. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purpose only. PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAIL ADDRESSES ARE NOT

REGISTERED WITH THE DEPOSITORIES FOR OBTAINING LOGIN CREDENTIALS

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.

For Demat shareholders:- Please provide Demat account detials (CDSL-16) digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card),

Shareholder will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-Voting system. Shareholders may access the same a https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members loging

where the EVSN of Company will be displayed. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>, or contact Mr. Moloy Biswas, Regional Manager, Kolkata at Phone (033) 2282-1376 or e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com

mcssta@rediffmail.com or call on 022-23058542/43. FURTHER NOTICE is also given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 25th Augus

Place: Bangalore Date: August 9th, 2021

**NUSLI N. WADIA CHAIRMAN** (DIN-00015731)

FOR THE BOMBAY DYEING AND MANUFACTURING COMPANY LIMITED

Mumbai: August 9, 2021

at the old rates, deferred tax assets and liabilities are measured at the reduced rates at which such deferred tax assets/liabilities are expected to be realised or settled.

which the pandemic will impact future financial results of the Company cannot be reasonably ascertained and will depend on how COVID-19 evolves over a period of time.

Figures for the previous periods have been regrouped and / or rearranged and / or reclassified wherever necessary to make them comparable with those of current periods.

financialexp.epa

many as 1.56 crore e-way bills were generated. Thanks to easing of lockdowns, e-way bill generation by businesses rose to 6.42 crore in the daily average for the full July from 5.5 crore in June and 4 crore in May. GST collections came in at an impressive ₹1.16 lakh crore in July (largely June transactions), up a third on year and a quarter on month, reflect-

ing a smart economic recovery

FOUR BAJAJ GROUP com-

open market transactions. Bajaj Sevashram pur-

chased shares for ₹94.42 crore, Bachhraj and Company ₹159.27 crore, Bachhraj Factories ₹69.04 crore, and Sanraj Nayan Investments ₹30.87 crore, block deal data on the NSE

at an average price of ₹153.

₹ in million (except per share data)

Year Ended

31-03-2021

(Audited)

5,124.28

2,673.01

2,673.01

1,983.80

2,010.13

106.22

5,290.45

18.68

18.68

Ashok R. Boob

DIN 00410740

Adfactors 217

Managing Director

June 30,

2021

(Unaudited)

395.39

(125.41)

(125.35)

(107.91)

(107.91)

88.49

(0.01)

(19.43)

41.31

(5.22)

(5.22)

Consolidated

30-06-2020

1,128.74

572.27

572.27

419,15

436.49

106.22

3.95

3.95

For and on behalf of the Board of Directors

**Year Ended** 

March 31,

2021

(Audited)

1,225.71

(564.32)

(506.54)

(469.10)

(469.10)

218.43

(250.67)

(237.24)

(22.71)

(22.71)

41.31

Quarter Ended

Un-audited) (Un-audited)

30-06-2021

1,463.08

720.76

720.76

546.18

546.15

106.22

5.14

5.14

97759

Read. Office: 10. Middleton Row. Kolkata-700 071, Ph: 2229-5735. CIN: L65921WB1991PLC051555, E-mail: info@dhpindia.com, Website: www.dilindia.co.in PUBLIC ANNOUNCEMENT FOR DELISTING THE EQUITY SHARES FROM THE CALCUTTA STOCK EXCHANGE LIMITED

531306), having nationwide trading terminals.

There has been no trading in the Company's Equity Shares on CSE for quite a number of years now. CSE does not have nation-wide trading terminal and such listing is serving no useful purpose.

Place: Kolkata Suruchi Tiwari Company Secretary & Compliance Officer Dated: 9th August, 2021

> Regd. Off.: 7 Hare Street 4th Floor. Kolkata-700001, Email ID.: hamiltonpoles@rediffmail.com Notice is hereby given that pursuant to

aforesaid code

Place: Kolkata Dated: 05/08/2021

SYMBIOX INVESTMENT & TRADING COMPANY LTD.

NOTICE Notice is hereby given that pursuant to

persons covered under the aforesaid code By Order of the Board

Place: Kolkata M. No. 31763 Dated: 05/08/2021

aforesaid code.

For ARC Finance Limited Rohit Jain

**Company Secretary** 

EMRALD COMMERCIAL LIMITED CIN: L29299WB1983PLC036040

Regd. Off.: 18, Rabindra Sarani, Poddar Court, Gate No. 4. 4th Floor. Email Id.: emrald.com@gmail.com Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation

of the results of the company to the Stock Exchanges for all designated persons, their immediate relatives and all connected

Place: Kolkata Dated: 05/08/2021

The concerned shareholders, holding shares in physical form and

In case the shareholders have any queries on the subject matter,

they may contact the Company's Registrar and Transfer Agents at S.K.D.C Consultants Ltd., Kanapathy Towers, 3rd Floor, Sathy Road, Ganapathy, and Coimbatore 641006. Phone: +91 422 4958995/ 2539835-836, Fax: +91 422 2539837.Email: info@skdcconsultants.com.

Registered Office: Plot No. 42, KIADB Industrial Area, Hoskote,

NOTICE NOTICE is hereby given that 31st Annual General Meeting of the Company will be held on

April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 (collectively called MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India Circular dated May 12, 2020 (SEBI Circular).

Service Limited (CDSL) at www.evotingindia.com. In compliance with Section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companie

by Central Depository Services (India) Limited (CDSL). E-voting period will commence from Saturday 28 th August, 2021 (9.00 a.m. IST) and ends

Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off i.e. August, 24th 2021, may obtain the login ID and password by sending a request a

FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS NOTICE: For Physical shareholders: - Please provide necessary details like Folio No., Name of

AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id.

or moloyb@cdslindia.com. under help section.

2021 to Tuesday 31th August 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. For Glittek Granites Limited

Lata Bagri Company Secretary & Compliance Officer

By Order of the Boar For Hamilton Poles Manufacturing Co.Ltd



# फडणीस प्रॉपर्टीज् लिमिटेड (निरवानिरवी मध्ये)

इन्सॉल्वन्सी आणि दिवाळखोरी कोड,२०१६ अनुसार मालमत्तेची विक्री, भारतीय इन्सॉल्वन्सी आणि दिवाळखोरी बोर्ड (निरवा निरवी प्रमाली) अधिनियम,२०१६ मधील नियम ३३ अंतर्गत शेडवूल १ च्या अनुशंगाने याञ्चारे फडणीस प्रॉपर्टीज शिमिटेडच्या (निरवानिरवी मध्ये) मालमत्तेच्या विक्रिची किंवा हक्क प्रदान करण्याची, जसे असेल तसे, सूचना देण्यात येत आहे. विक्री प्रक्रिया नियारकामार्फत बोली लायून/लिलावाव्दारे केली जाईल. अधोहरताक्षरीत निवारक मालमत्तेच्या विक्रीसाठी किंवा हक्क प्रदान करण्यासाठी, जसे असेल तसे, विशेषतः खालील परिशिष्टामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रस्ताव आमंत्रित करत आहे.

aī. 訴.	मालमत्तेचा पत्ता	सर्हे क्रमांक	प्लॉट क्रमांक	मालगत्तेचे क्षेत्रफळ ची.मी.	राखीव किंमत सपये (अव एन अन)	इएमडी स्वकम
9	स.क.११८ व ११९ (जुना स.क.८/३/१+२ +३ व स.क.८/३/३/ १+२+३),केशव नगर, रेजुका माता मंदिराजवळ, मुख्या, पुणे-४११०३६	११८ व ११९	३, ४, ७, ९९, ९३, १४, १५, १६, १७, ८८, ९८, ८४, १४, ४४, ४४, ४६, १७, ८८, ९, १०, ८८, १०, ८८, १०, ८८, १०, ४४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४		क्त.२६,००,००,००० (सच्चीस कोटी सपये फक्त)	ङ्गमडी स.२५,००,०००/– (पंचवीस लाख रूपये फाक) प्रस्तावा बरोबर

त्यांनी आपले प्रस्ताव लिखित स्वरूपात बंद लिफाफ्यामध्ये फडणीस प्रॉपर्टीज् लिमिटेड 'निरवानिरवीमध्ये ' या नावे काढलेल्या इमडी रकमेच्या डिमांड ड्राफ्ट/चेकसह, जो पुण्यामध्ये देय आहे, व ज्यांचे सेंट्रल बेंक ऑफ इंडियामध्ये लिक्वीडेशन खाते आहे, ही. सूचना प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत निवारकाकडे खालिल पत्त्यावर पाठवावेत. बोली/लिलाव निवारकाच्या कार्यालयामध्ये २६ ऑगस्ट २०२१ रोजी उघडले जातील.

कुठलाही प्रस्ताव स्वीकारण्याचा आणि/किंवा नाकारण्याचा अधिकार, कोणतेही कारण न देता, निवारक राखुन ठेवत आहेत. सदरील मालमत्ता 'जशी आहे तशी' तत्त्वावर विकली जात आहे.

स्वारस्य असलेले खरेदीदार लिलाव/बोलीच्या तपशीलासंबंधी निवारकाशी millind.kasodekar@kmdscs.com किंवा +९९ ९१७५९२५०७५. मिलिंद कासोदेकर

फडणीस प्रॉपर्टीज लिमिटेड IBBI/IPA-002/IP-N00116/2017-18/10285 पत्ताः तिसरा मजला,सल्यगिरी अपार्टमेंट, दिनांक : १०,०८,२०२१

ठिकाण : पुणे ७७ विजया नगर कॉलनी,२१४७,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०

नोंदणीकृत कार्यालय:इंडिगो टॉवर, स्ट्रीट-५, पक्लोड फार्म-२, बाणेर रोड, पुणे-४११०४५,

महाराष्ट्र, फोन नंबर-०२० ६६८१४३०० सीआयएनः वृ२४११४पीएन२०००पीएलसी०१४६६९

वेबसाईटः www.indigopaints.com इमेलः secretarial@indigopaints.com

इंडिगो पेन्ट्स लिमिटेडच्या २१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम बोलविण्यासाठी प्रसारित करण्यात येत असलेल्या, ०६ ऑगस्र

२०२१ दिनांकित एजीएमच्या सूचनेमध्ये मांडलेले व्यवहार करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ र

त्याखाली केलेले नियम आणि कॉपोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए)द्वारा निर्गमित सामान्य परिपत्रक क्र

१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांकित ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०

०५ मे २०२० व १३ जानेवारी २०२१ सोबत वाचावयाचे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारा निर्गमित १९

जानेवारी २०२१ दिनांकित परिपत्रक क्र-सेबी/ एचओ/सीएफडी/ सीएमडी२/ सीआवआर/पी/२०२१/११ सोबर

वाचावयाचे १२ मे २०२० दिनांकित परिपत्रक क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/ सीएमडी१

सीआयआर/पी/२०२०/७९ यांच्या सर्व लागु उपबंधांचे अनुपालन करुन इंडिगो पेन्ट्स लिमिटेड (पूर्वी इंडिगो

पेन्ट्स प्रायकोट लिमिटेड म्हणून ज्ञात) ('कंपनी')च्या सदस्यांची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभ

('एजीएम') गुरुवार, २ सप्टेंबर २०२१ रोजी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) दुपारी २.०० वाजता व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग ('किसी')/ अदर ऑडिओ किज्युअल मिन्स (ओएव्हीएम) माध्यमातून घेण्यात येणार आहे

एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धती मार्फत त्या सदस्यांना पाठविण्यात

आला आहे ज्यांचे डमेल आयडीज कंपनीच्या रजिस्टार ॲन्ड टान्स्फर एजन्टकडे/ डिपॉझिटरी पार्टीसिपन्टसकडे

www.indigopaints.com/investors मध्ये त्याचप्रमाणे कंपनीचे भाग जेथे सुचिबद्ध आहेर

अशा स्टॉक एक्सचेंजकडे म्हर्णेजच www.bseindia.com आणि www.nseindia.com व

उपलब्ध करण्यात आली आहेत. एजीएमला उपस्थित राहण्यासाठी ज्यांना सहाय्याची गरज आहे अशा सदस्यांनी

कृपया ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर फोन करावा. सदस्य केवळ व्हीसी/ ओएव्हीएम

मार्फतच एजीएमला उपस्थित राहू शकतात व त्यात सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ ओएव्हीएम माध्यमात्-

सभेला हजर राहणाऱ्या सदस्यांची गणना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्त

ए) कंपनीकडे ज्यांनी आपले इमेल ॲड्रेसेस नोंदिवले/ अद्ययावत केले नाहीत अशा प्रत्यक्ष रुपात भाग

धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी (i) नाव, फोलिओ नंबर व संपूर्ण पत्ता नमूद

केलेले साक्षांकित विनंती पत्र (ii) पॅन कार्डची स्वसाक्षांकित प्रत (iii) कोणत्याही ॲड्रेस प्रुफची (जसे

आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन व्होटर कार्ड, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत, यांच्या स्कॅन

केलेल्या प्रती पाठवून pune@linkintime.com मध्ये कंपनीचे रजिस्ट्रार ॲन्ड ट्रान्स्फर एजंट

यांच्याकडे किंवा secretarial@indigopaints.com मध्ये कंपनीकडे ते नोंदवावेत.

बी) ज्यांनी त्यांचे इमेल ॲड्रेसेस त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्सकडे नोंदविले/ अद्ययावत केले नाहीत

अशा अप्रत्यक्ष स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे इमेल

सी) ही सुचना पाठविल्यानंतर इलेक्ट्रॉनिक प्रकारात भागांचे संपादन करणाऱ्या व कंपनीचे सदस्य बनणाऱ्य

आणि 'कट ऑफ डेट' रोजी नुसार भाग धारण करीत असलेल्या व्यक्तींनी एजीएमला उपस्थित

राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता एजीएमच्य

सूचनेमध्ये नमृद केलेल्या टप्प्यांचा अवलंब करावा. विकल्पाने अशा व्यक्ती, लॉगइन आयडी व पासवर्ड

निर्मिती करिता सहकार्य मिळविण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर इमेल

इ-मतदानः दूरवरुन मतदान (दूरस्थ मतदान) करण्याची पद्धत सुद्धा एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल

सदस्यांना विनंती करण्यात येते की, एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सर्व नोंदी लक्षपूर्वक वाचाव्यात. सदस्यांना

विनंती करण्यात येते की एजीएमच्या सूचनेत नमृद केलेल्या सर्व नोंदी आणि विशेषतः एजीएममध्ये सामील

होण्यासाठी सूचना, एजीएम दरम्यान इ-मतदान किंवा दूरस्थ मतदान द्वारा मत नोंदविण्याची पद्धत

काळजीपूर्वक वाचा. दूरस्थ मतदान, उक्त तारीख व वेळेनंतर करता येणार नाही. दूरस्थ इ-मतदान

माध्यमातून मतदानाचा हक बजावल्यानंतर सुद्धा सदस्य, सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतो. परंतु

सभेत त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही, आणि कट ऑफ डेट रोजी नुसार सदस्यांच्या नोंदवहीत

अथवा डिपॉझिटरींनी तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्याच्या नावाची नोंद असेल केवळ

अशी व्यक्तीच दुरस्थ इ मतदानाच्या किंवा सर्वसाधारण सभेत मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यास

अधिकारपात्र राहील. एकविसाव्या एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारा मतदान करण्याचा आपला हक

बजावण्याची सुविधा कंपनी आपल्या सदस्यांना पुरवित आहे आणि सूचनेमध्ये मांडलेले व्यवहार, सेन्ट्रल

डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारा पुरविण्यात आलेल्या दूरस्थ इ मतदान

सेवांमार्फत पार पाडण्यात येतील. एजीएममध्ये मतदान करु शकतात असे पात्र सदस्य निश्चित

इ-मतदानाची विंडो सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ९ वाजत

सुरु होईल आणि बुधवार १ सप्टेंबर २०२१ रोजी सायं. (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ५ वाजता बंद होईल

इलेक्ट्रॉनिक मतदान विषयक सूचनांकरिता भागधारकांनी २१व्या एजीएमच्या सूचनेमधील निदेशने वाचावित आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबद्ध विचारणा/ तक्रारी असल्यास भागधारकांनी https://www.evotingindia.com/Help मध्ये उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि इ-व्होटींग यूजर मॅन्यूअल पाहावे अथवा ०२२-२३०५८७३८ व ०२२

इ-मेल आयडीज नोंदविण्यासाठी / अद्ययावत करण्याची पद्धतः

ॲड्रेसेस त्यांच्या आपापल्या डीपींकडे नोंदवावेत/ अद्ययावत करावेत.

करु शकतात किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर फोन करु शकतात.

करण्याकरिता कट ऑफ डेट असेल गुरुवार २६ ऑगस्ट २०२१.

२३०५८५४२/४३ वर फोन करावा

दिनांक : ०९ ऑगस्ट २०२१


स्थळ : पुणे

इंडिगो पेन्टस लिमिटेड

INDIGO

मोजण्याच्या प्रयोजनार्थ करण्यात येईल.

(इंडिगो पेन्ट्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)



फडणीस इनुफ्रास्ट्क्चर लिमिटेड (निरवानिरवी मध्ये) इन्सॉल्वन्सी आणि दिवाळखोरी कोड,२०५६ अनुसार मालमत्तेची विक्री, भारतीय इन्सॉल्वन्सी आणि

दिवाळखोरी बोर्ड (निरवा निरवी प्रणाली) अधिनिवम,२०१६ मधील नियम ३३ अंतर्गत शेडवूल १ थ्या अनुशंगाने व्दारे फड़नीस इनुफ्रास्ट्रकृचर लिमिटेडच्या (निरवानिरवी मध्ये) मालमत्तेच्या विक्रिची सुचना देण्यात येत आहे. विक्री प्रक्रिया निवारकामार्फत बोली लाबून/लिलावाब्दारे केली जाईल. अधोहस्ताक्षरीत निवारक मालमत्तेच्या विक्रीसाठी विशेषतः खालील परिशिष्टामध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रस्ताव आमंत्रित करत आहे.

मालमत्तेचे परिशिष्ट						
मालमत्तेचे वर्णन	एकुण क्षेत्रफळ	राखीद किंमत रूपये (आर एन आर)	इएमडी स्वकम			
अफिस क्र.२०१, २०२, २०३ दूसरा मजला व अफिस क. ३०५ ए तिसरा मजला, कबर्ड पार्विंग बरोबर जी ५, जी ५ ए, जी ५ बी, जी ६, जी ६ ए, जी ६ बी, जी ३ व जी ३ ए, करुपवृक्ष, वर्तक बाग, प्लॉट क्र.२, स.क.४६/१वी/५, सी.एस. क्र.१४४४४, पटवर्धन बांगजबंब व साकेत को ऑपरेटीवर हो.सोसा.लि.च्या मागे, डी.पी. रोड (नदीच्या बाजूला) हिंगों बदुक, कर्वे नगर, पुणे.	२०३-१०३७ स्के.फ्.	स.५.७६ कोटी	इएमडी क.५,००,०००/ (पाच लाख रूपये फक्त) प्रस्तावा बरोबर			

लिखित स्वरूपात बंद लिफापयामध्ये फडणीस इनुफास्ट्कचर लिमिटेड 'निरवानिरवीमध्ये ' या नावे काढलेल्या इमडी रकमेच्या हिमांड ड्राफ्ट/चेकसह, जो पुण्यामध्ये देय आहे, व ज्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लिक्वीडेशन खाते आहे, ही सूचना प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत निवारकाकडे खालिल पत्त्यावर पाठवावेत

आहेत. सदरील मालमत्ता 'जशी आहे तशी' तल्लावर विकली जात आहे. स्वारस्य असलेले खरेदीदार लिलाव/बोलीच्या तपशीलासंबंधी निवारकाशी millind.kasodekar@kmdscs.com

फडणीस इन्फ्रास्ट्रकचर लिमिटेड IBBI/IPA-002/IP-N00116/2017-18/10285 परताः तिसरा मजला,सल्यगिरी अपार्टमेंट, दिनांक : १०,०८,२०२१




क्षेत्रीय कार्यालय, पुणे पूर्व : ६/७, 'जीवन प्रकाश', एल.आय.सी बिल्डिंग, युनिव्हर्सिटी रोड, शिवाजी नगर, पुणे- ४११ ००५, फोन. ०२०-२५५५२०२१

# शिवाजी रोड शाखेसाठी जागेची आवश्यकता आहे

युनियन बँक ऑफ इंडिया यांना त्यांच्या पुढील शाखेकरीता तळमजल्यावर, उत्कृष्ठ व्यावसायिक बांधकाम, पुरेशा पार्किंग जागेसह, उत्तमरित्या तयार ताबा असलेल्या जागेची आवश्यकता आहे - शिवाजी रोड शाखा (शिवाजीनगर कोर्ट, पीएमसी बिल्डींग आणि संचेती चौक ते बालगंधर्व चौक परिसर) – सुमारे ३००० चौ. फुट कार्पेट क्षेत्रफळ ± 90%, जागेची मालकी असलेले किंवा मालकातर्फे वाटाघाटी करण्याचा अधिकार असलेले संभाव्य विक्रेते तांत्रिक बोली / किंमत बोलीचे नमूने युनियन बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय पुणे पूर्व यांच्या वरील पत्त्यावरुन दि. ११/०८/२०२१ पासून कार्यालयीन वेळेत प्राप्त करू शकतात किंवा संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in आणि e-procurement.gov.in वरून डाऊनलोड करू शकतात. तांत्रिक बोली व किंमत बोली प्रस्ताव स्वतंत्र मोहोरबंद पाकिटात घालून त्यावर युनियन बँक ऑफ इंडिया, शिवाजी रोड शाखेसाठी तांत्रिक बोली / किंमत बोली असे लिह्न, प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालय, पुणे पूर्व येथे वर दिलेल्या पत्त्यावर दि. ०३/०९/२०२१ रोजी द्. ३.३० वाजेपर्यंत जमा करावेत. तांत्रिक बोली **दि. ०३/०९/२०२१ रोजी द्. ४.०० वा.** क्षेत्रीय कार्यालय, पुणे पूर्व येथे वर दिलेल्या पत्त्यावर, जागा मालक / त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उंघडण्यात येतील. कोणत्याही दलाल व मध्यस्थांची दखल घेतली जाणार नाही. सार्वजनिक उपक्रम किंवा सरकारी / निमसरकारी संस्थांकडून लीजवर दिल्या जाणाऱ्या ालमत्तेला प्राधान्य दिले जाईल. कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार बँकेने राखन ठेवला आहे.

तारीख : १०/०८/२०२१ उप महाव्यवस्थापक



**कोरेगाव शाखा** : तहसील ऑफिस समोर, रहिमतपूर रोड, मु. पो. कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा - ४९५५०१ फोन : ०२१६३-२२१२५० ई-मेल : Koregaon.Kolhapur@bankofindia.co.in

### अपेंडिक्स-IV [रुल ८(१) पहा] ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी खाली सही करणार, **बँक ऑफ इंडियाचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. शंकर दशरथ नेटके यांना दि. २९/०४/२०२९ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. ९,१९,१७१.३५ + व्याज (अक्षरी रूपये नऊ लाख एकोणवीस हजार एकशे एकाहत्तर आणि पैसे पस्तीस + व्याज) अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. ०४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असा व्यवहार केल्यास तो **बँक ऑफ इंडिया** यांना येणे असलेली रक्कम रू. ९,१९,१७१.३५ आणि त्यावरील व्याज यांच्या अधीन

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदारांचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

# स्थावर मालमत्तेचा तपशील

पुढील मालमत्तेचा सर्वसामाईक भाग – वृदांवन गार्डन, फ्लॅट नं. २०३, दूसरा मजला, भुमापन नं. ४९ए/२, हिस्सा नं. ४२बी, प्लॉट नं. ६०, करंजे तर्फ, सातारा, नोंदणीकरण उपजिल्हा सातारा आणि जिल्हा सातारा यांच्या हद्दीत. चतुःसीमा : उत्तरेस : मोकळी जागा आणि रस्ता, दक्षिणेस : जिना, पूर्वेस – फ्लॅट नं. २०१ आणि २०२, पश्चिमेस : मोकळा प्लॉट

दिनांक : 08/0८/२०२१ ठिकाण : सातारा

मुख्य प्रबंधक व अधिकृत अधिकारी, वँक ऑफ इंडिया

होम फर्स्ट फायनांस कंपनी इंडिया लिमिटेड

CIN:U65990MH2010PTC240703

संकेतस्थळ : homefirstindia.com दूरध्वनी क्र. : 180030008425 ई-मेल आयडी : loanfirst@homefirstindia.com

# ताबा सूचना

इंडिगो पेन्ट्स लिमिटेड करिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

स्वाक्षरी/-

स्जॉय स्दिप्ता बोस

एम.नं.-ए४३७५५

संदर्भ : सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमावली, 2002 च्या नियम 8 च्या पोट नियम (1) अंतर्गत ताबा सूचना ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे होम फर्स्ट फायनांस कंपनी इंडिया लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असून सरफेसी कायदा 2002 च्या कलम 13(2) अंतर्गत खालील नामित तुम्हाला / कर्जदारांना संबंधित नोटिसेस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत थकीत देण्याचा भरणा करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या संबंधित दिनांकाना डिमांड नोटीस जारी करण्यात आल्या होत्या, सर्व तुम्ही / कर्जदार तथापि, नमूद थकीत देण्याचा विहित कालावधीमध्ये भरणा करु शकलेले नाहीत आणि म्हणून होम फर्स्ट फायनांस कंपनी इंडिया लिमिटेडला सरफेसी कायद्याच्या कलम 2002 च्या कलम 13 च्या पोटकलम (4) आणि त्यासह वाचल्या जाणा-या नियमांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली नमुद करण्यात आलेल्या सुरक्षित संपत्तीचा ताबा घेतला आहे.

अ. क्र.	कर्जदार / सह-कर्जदार / जमानतदाराचे नाव	गहाण मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	डिमांड नोटिसच्या अनुसार एकूण थकीत देणी (रु.मध्ये)	ताब्याचा दिनांक
1.	रविकांत ईमराटे, शशीकांत ईमराटे	फ्लॅट नं. 303, इमारत - सी-2, आनंदग्राम वाखरी, सोलापुर पुणे महामार्ग, वाखरी, पुणे 412203	03-06-2021	6,10,999	05-08-2021
2.	प्रतिक्षा धामढेरे	फ्लॅट नं. 305, इमारत - ए, आपला घर तालेगाव धामढेरे गट नं. 3439, तालेगाव - शिक्रापुर रोड, तालुका - शिरूर, पुणे - 412 208.	03-06-2021	10,30,059	05-08-2021
3.	आनंद चिंतामणी लाटकर, अनिता आनंद लाटकर	फ्लॅट नं. 103, इमारत -बी5, आपला घर वाई, गट नं. 99 / 1, सोगीरवाडी, ता - वाई, जि - सातारा वाई 412803	03-06-2021	13,61,122	05-08-2021
4.	निलेश बाळासाहेब गाडे, सुनज्योत एन गाडे	फ्लॅट नं. 311, इमारत - ए 6, आपला घर उरुलीकंचन शिंदावने गांव, उरुलीकंचन, पुणे 412202	03-06-2021	12,03,908	05-08-2021
5.	लोखंडे रितेश विजय, सीमा आखाडे	फ्लॅट नं. 104, इमारत -बी-17, बालाजी निसर्ग, गेट नं. 48, शिरवसवाडी (वाडेबोलाई), वाघोली अनेक्स, पुणे - 412207	03-06-2021	17,16,376	05-08-2021
6.	पुजा चंद्रशेखर डोईफोडे, चंद्रशेखर गजानन डोईफोडे	पलॅट नं. 212, इमारत - ए 2, संगम रिआलीटी चाकन अनेक्स गट नं. 255, रा - शेळगाव, ता - खेड, एचपी पेट्रोल पंप जवळ, शळगाव, पुणे , महाराष्ट्र - 413114	03-06-2021	9,04,948	05-08-2021
7.	विनीत पिलाई, राजेंद्रन पिलाई, शैलेजा पिल्ले	फ्लॅट नं. 302, रुतुगंध, 83/2/5 दनगट पाटील नगर, शिवाने पुणे महाराष्ट्र 411023	03-06-2021	15,02,989	05-08-2021
8.	विनीत पिलाई, राजेंद्रन पिलाई, शैलेजा पिल्ले	फ्लॅट नं. 303, रुतुगंध, 83/2/5 दनगट पाटील नगर, शिवाने पुणे महाराष्ट्र 411023	03-06-2021	11,91,942	05-08-2021
9.	अश्विनी नागनाथ खंडारे	फ्लॅट नं. 404, प्रनिती हाइटस्, गट नं. 197 रा. आव्हालवाडी ता : हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र 412207	03-06-2021	13,81,330	05-08-2021

कर्जदार हे रकमेचा भरणा करू न शकल्यामुळे कर्जदार / हमीदार आणि सामान्य जनतेला याव्दारे सुचना देण्यात येत आहे की नमूद नियमांच्या नियम 8 सह वाचल्या जाणा-या नमुद कायद्याच्या कलम 13(4) अंतर्गत त्यांना / तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे नमुद करण्यात आलेल्या मालमत्तंचा उपरोक्त नमुद दिनांकाला ताबा घेतला आहे.

कर्जदार / हमीदार आणि सामान्य जनतेला याव्दारे सावध करण्यात येत आहे की उपरोक्त संदर्भातील मालमत्ता / सुरक्षित संपत्तीचा किंवा त्याच्या कोणताही भागाशी कोणताही व्ययहार करु नये आणि जर असा व्यवहार नमुद मालमत्ता / सुरक्षित संपत्ती सोबत झाला असल्यास येथे उपरोक्त नमुद मालमत्ता / सुरक्षित संपत्तीसाठी रक्कम ज्याचा भरणा पूर्ण होईपर्यंतच्या व्याजासह होम फर्स्ट फायनांस कंपनी इंडिया लिमिटेड यांच्याकडे करण्यास बाध्य असतील.

सुरक्षित संपत्ती सोडविण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात नमूद कायद्याच्या कलम 13 च्या पोट कलम (8) मध्ये देण्यात आलेल्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष

वेधून घेण्यात येत आहे. ठिकाण : पुणे

प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनांस कंपनी इंडिया लिमिटेड **अ** केक अर्थक कड़ीदा Bank of Baroda आर.ओ. पुणे- ०४.

शुद्धीपत्रक

बँक ऑफ बडोदा (आर.ओ.) ने दि. ०४.०८.२०२१ रोजीच्या लोकसत्ता पुणे

आवृत्तीमध्ये वाहन विक्रीची लिलाव नोटीस प्रसिद्ध केली होती. सदर नोटीसीमध्ये क्र. ९, उत्कर्ष ट्र्स अँड टॅव्हल्स मधील वाहनाचा चासीस क्र. MAT600185GTD07668 असा वाचावा, अन्. क्र. १ ते ५ च्या डेक्कन जिमखाना शाखेच्या वाहन विक्रीसाठी संपर्कः ९९९००७२६५२. नोटीसीत अन्य बदल नाही.

मुख्य व्यवस्थापक

मध्य रेल्वे आकटडोर सिग्नलिंग इक्विपमेंट्स चे सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग व कमिशनिंग

खुली ई-निविदा सूचना 東. CR-PA-ST-CN-2021-01 दिनांक 07.08.2021

भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने व त्यांच्या करिता DY.CSTE(C)DR, मध्य रेल्वे, दादर, खालील कार्यांसाठी वेबसाईट https://www.ireps.gov.in द्वारे खुली ई-निविदा आमंत्रित करीत आहे:- 1. **कार्याचे** नावः पुणे–मिरज डबलिंग च्या कार्याशी संबंधित पुणे–सातारा सेक्शन मध्ये सेक्शनांच्या दरम्यान सालपा-वाठार सेक्शन च्या दरम्यान IBS च्या प्रावधानासाठी इनडोअर व आउटडोअर कार्यासोबत सालपा, वाठार, पलशी व जरंडेश्वर स्टेशनांमध्ये आणि इंटरलॉक्ड एलसी गेटस मध्ये आऊटडोअर सिग्नलिंग इक्विपमेंट्स चे सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टिंग व कमिशनिंग. ई-निविदा क्र. CR-PA-ST-CN-2021-01. कार्याची किंमतः र 16,67,11,518.46. बयाणा जमा राशी (ईएमडी): 0. निविदा प्रपत्राची किंमत 0 (नापरतावा) **समापन अवधीः** 18 महिने. में टेनन्स अवधीः 12 महिने. उपरोक्त ई--निविदेसाठी, निविदा बंद होण्याची तिथी व वेळ: 02.09.2021 ला 15.00 वाजता निविदा उघडण्याची तिथी 02.09.2021, 15.30 वाजे नंतर. नोट:-(1) प्रत्याशित निविदाकर्त्यांना अनुरोध आहे कि त्यांनी कोणत्याही बदलाव/अपडेट्स/ शुद्धिपत्रक (जर काही असेल) करिता निविदा प्रस्तुति च्या बंद होण्याची तिथी च्या पूर्वी वेळो-वेळी निविदेच्या सर्व विवरणासाठी वेबसाईट https://www.ireps.gov.in ला विजिट करावे. (2) निविदाकर्ता वेबसाईट https://www.ireps.gov.in द्वारेच उपरोक्त ई-निविदेमध्ये इलेक्ट्रॉनिकली माग घेऊ शकतात व उक्त ई-निविदेच्या विरुद्ध मॅन्युअल ऑफर ची प्रस्तुति मान्य होणार नाही. मॅन्युअल ऑफर, जर प्रस्तुत केले गेले तर, त्याला ना उघडले जाईल ना त्यावर विचार केले जाईल. (3) बिंड च्या प्रस्तुति साठी उपरोक्त ई-निविदा वेबसाईट https:// www.ireps.gov.in वर दि. 19.08.2021 ते 02.09.2021 च्या 15.00 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. (4) बोलीकर्त्याला ई-निविदेच्या विरुध्द बयाणा जमा राशी (ईएमडी) व टेंडर डाक्युमेंट कॉस्ट (टीडीसी) भ्गतान वेबसाईट https:// www.ireps.gov.in पोर्टल वर उपलब्ध ऑनलाईन पेमेंट (पेमेंट गेटवे) मोडस जसे नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड्स इत्यादि द्वारे करावे लागेल. कोणत्याही चौकशी करिता, आमच्या कार्यालय पत्ता - मंडल संकेत व दूरसंचार अभियंता,

> मंडल संकेत व दूरसंचार अभियंता, बांधकाम, मध्य रेल्वे, पुणे.

पहिला मजला, उप मुख्य इंजिनियर


(बांधकाम), पुणे कार्यालय, प्रायवेट रोड, होटल

शेरेटन ग्रॅंड (जुने ली-मेरिडियन) जवळ, मध्य

रेल्वे, पुणे - 411001 किंवा फोन नं. 020-

26105880 / 26105892 वर संपर्क करु शकतात.

रेलमदत हेल्पलाईन 139 जीवनसाथीच्या निवडीसाठी एकमेव मंगल मार्ग





# स्टेट बँक ऑफ इंडिया, लघु उद्योग शाखा

शिवाजीनगर, पुणे-४११००५

## ताबा नोटीस

बँकेकडे तारण मालमत्तेचा नियम १३ (४) सरफेसी ॲक्ट अन्वये ताबा नोटीस.

कर्जदाराचे नाव: मे. श्री विष्णू बिल्डर्स

जामिनदारांचे नाव: १. श्री महेश भगवानराव नलावडे २. श्रीमती मंदाकिनी महेश नलावडे गहाणदारांचे नाव : मे. श्री विष्णू बिल्डर्स

ज्याअर्थी, खालील सही करणार अधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, लघु उद्योग शाखा, शिवाजीनगर, पुणे यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४) अन्वये आणि द सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ९ आणि कलम १३ (१२)ने बहाल केलेल्या अधिकारांचे पालन करून संबंधित कर्जदार व जामिनदारांना नमूद केलेल्या तारखेस मागणी नोटीस पाठविण्यात आली होती. सदर सूचना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत रक्कम भरणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कर्जदार व जामीनदार यांनी मुदतीत कर्जफेड न केल्यामुळे या नोटीशीद्वारे कर्जदार/सर्व जामीनदार आणि सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, खाली सही करणाऱ्या अधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) व नियम ९ अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मिळकतीवर दिनांक ०७/०८/२०२१ रोजी ताबा घेतलेला आहे. विशेषतः संबंधित कर्जदार/सर्व जामिनदार आणि सर्वसामान्य जनता यांना जाहिर सावधानतेची सूचना देण्यात येते की, त्यांनी खालील उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी असा व्यवहार केल्यास तो स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी निर्धारित केलेल्या दि. १०/०५/२०२१ पर्यंतची रक्कम रु. ९,८५,९५,९९०.८५ (अक्षरी रुपये नऊ कोटी पंच्याऐंशी लाख पंधरा हजार एकशे दहा आणि पैसे पंच्याऐंशी फक्त) आणि त्यापुढील दि. ११/०५/२०२१ पासूनचे व्याज व त्यावरील खर्च वगैरे यांच्यानुसार असतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

### स्थावर मालमतेचे वर्णन १. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले ड्रड्ळगाव (आळंदी), ता. हवेली, पुणे ४१२१०५ येथील सर्व्हें नं.

90२ (पी) मधील ०६ हे. ४२ आर क्षेत्रापैकी २८४३.९८ चौ.मी. जमिन याची चतुःसीमा पढीलप्रमाणे : उत्तरेस : मोशी आळंदी रोड आणि श्री. ड्रंगडे यांची जमिन, दक्षिणेस : राजमाता जिजाऊ महाविद्यालयाची भिंत, पूर्वेस : गट नं. १०३ आणि श्री. रंधवे यांची जिमन. पश्चिमेस : गट नं. १०३ आणि श्री. रंधवे यांची जिमन.

कर्जदाराचे नाव	मागणी नोटीसची तारीख	ताबा दिनाक	थक्कबाकी रक्कम		
मे. श्री विष्णू बिल्डर्स	03/0६/२०२१	00/0८/२०२१	रु. ९,८५,९५,९९०.८५ आधिकृत अधिकारी		
ठेकाण : पुणे ज़ांक : ०७/०८/२०२१					

(मजकुरात संदिधता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा.)

आधिकृत अधिकारा स्टेट बँक ऑफ इंडिया



पुणे पूर्व अंचल कार्यालय : जनमंगल इमारत, २ रा मजला, स. नं. ७ए/२, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीसमोर, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, हडपसर, पूणे-४११०१३ फोन : ०२०-२४५१४००६/ २४५१४०६६, इमेल : cmmarc\_per@mahabank.co.in



मागणी नोटीसीची तारीख

## ताबा नोटीस ॲपेंडिक्स Ⅳ ॲक्ट अंतर्गत रूल ८(१) नुसार

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) व रूल ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार / जामीनदार यांना त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बँकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार तसेच जामीनदार व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) व रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार यांच्या नावासमोर नमूद केलेल्या मालमत्तांचा खाली नमूद तारखांना **ताबा घेतला आहे.** 

विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र यांना खाली नमूद केलेल्या येणे असलेल्या रक्कमेच्या तसेच त्यावरील व्याज व खर्च यांच्या अधीन राहील.

स्रक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

अ.	शाखा, कर्जदार व जमीनदारांची नावे	10/6 550	मागणी नोटीसीची तारीख			
क्र.		येणे बाकी रक्कम	ताबा घेतल्याचा प्रकार व तारीख			
9	शाखा : हडपसर	रु. ३,७५,६१,४४१.६३ (रुपये	03/04/2029			
	9) मे. आयकेअर डिस्ट्रीब्युटर्स, प्रोप्रा. श्री. अमोल सुभाषराव चांदोरे, (कर्जदार) २) श्री. अमोल सुभाषराव चांदोरे (जामीनदार), ३) श्री मंगेश सुभाषराव चांदोरे (जामीनदार), सर्व राहणार: एच नं. १८१७, सदाशिव पेठ, जी-१, रेणुप्रकाश सीएचएस लि. सी. विंग, नागनाथपार, सदाशिव पेठ, पुणे-४९१०३०. तसेच: फलॅट नं. २०१, २रा मजला, सी विंग, बिल्डींग नं. ३, आदित्य रेसिडेन्सी, सीएचएस लि., सीटीएस नं. ६७७९, मित्र मंडळ चौकाजवळ, पर्वती, पुणे-४९१००९.	तीन कोटी पंचाहत्तर लाख एकसष्ट हजार चारशे एक्केचाळीस आणि पैसे त्रेसष्ट फक्त) अधिक त्यावरील दि. ०३/०५/२०२१ पासूनचे लागू होणाऱ्या दराने लागू न केलेले वार्षिक व्याज	प्रतिकात्मक ताबा			
	स्थावर मालमत्तेचे वर्णन : रहिवासी फलॅट नं. २०१, बिल्डींग नं. ३, क्षेत्रफळ १२.७१ चौ.मी. (चटई) म्हणजेच एकूण विक्रीयोग्य क्षेत्रफळ १२८.९६चौ.मी., २रा मजला, आदित्य रेसिडेन्सी को-ऑप.सोसा.लि. बिल्डींग, मित्रमंडळ चौक, स.नं.१०/२ वर बांधण्यात आलेली, शेवटचा प्लॉट नं. ४९, सीटीएस नं. ६७७९, गाव पर्वती, ता. हवेली, जि. पुणे येथे स्थित.					
182	VALUE SECURIOR CONTRACTOR OF THE SECURIOR SECURI	Care Marcardia a salitance in paranga	Company of the Compan			

शाखा : फातिमानगर 06/04/2098 रु. २४,६७,५०३.०० (रुपये)

9) डॉ. श्री. रविंद्र माणिकराव गायकवाड, घर नं. ८०,प्लॉट नं. चोवीस लाख सद्सष्ट हजार 04/06/2029 २०१२, विद्या नगर, शिवाजीनगर, परळी वैजनाथ जिल्हा बीड-पाचशे तीन फक्त) अधिक प्रत्यक्ष ताबा ४३१५१५. तसेच : श्री कृष्णा ॲक्सिडंट हॉस्पिटल, विद्यानगर, त्यावरील व्याज शिवाजी चौक, परळी वैजनाथ, जि. बीड-४३१५१५. स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट नं. ४०२, ४ था मजला, बांधकाम क्षेत्रफळ ७०० चौ.फू., ''साई आंगन बिल्डींग''मध्ये,

सीटीएस नं. ६१२, ६१२/१, ६१२/२, ६१२/३, ६१२/४ यावर बांधण्यात आलेली, क्षेत्रफळ ३३९ चौ.मी., गांव पिंपरी, पिंपरी वाधिरे, पुणे-४११०१७ येथे स्थित.

दिनांक : 0४/0८/२०२१, 0५/0८/२०२१ अधिकृत अधिकारी व मुख्य प्रबंधक ठिकाण : पुणे बँक ऑफ महाराष्ट



# **CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED**

(Formerly known as Clean Science and Technology Private Limited) Regd Office: 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City, Hadapsar, Pune - 411 013, Maharashtra Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Corporate Identification Number: U24114PN2003PLC018532

# STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2021

₹ in million (except per share data)

		Standalone			Consolidated			
Sr	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended	
No		30-06-2021	30-06-2020	31-03-2021	30-06-2021	30-06-2020	31-03-2021	
		(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1,463.08	1,128.74	5,124.28	1,463.08	1,128.74	5,124.28	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	720.68	572.28	2,672.91	720.76	572.27	2,673.01	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	720.68	572.28	2,672.91	720.76	572.27	2,673.01	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	546.13	419.16	1,983.75	546.18	419.15	1,983.80	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	546.10	436.50	2,010.08	546.15	436.49	2,010.13	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 1/- per share)	106.22	106.22	106.22	106.22	106.22	106.22	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	MAR ANYON		5,293.93	es constitucion		5,290.45	
8	Earnings per equity share (nominal value of ₹ 1/- per share)*							
	Basic	5.14	3.95	18.68	5.14	3.95	18.68	
	Diluted	5.14	3.95	18.68	5.14	3.95	18.68	

\*EPS are not annualised for the interim periods

Place: Pune

Date: August 9, 2021

- 1 The above unaudited standalone financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on August 09, 2021. These unaudited standalone financial results of the company are prepared in accordance with Indian Accounting Standards ("referred to as Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- 2 The "Limited Review" of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requriements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors.
- 3 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid Unaudited Financal Results will be uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors.

For and on behalf of the Board of Directors

Ashok R. Boob Managing Director DIN 00410740

Adfactors 217

दिनांक : 10-08-2021

बोली/लिलाव निवारकाच्या कार्यालयामध्ये २६ ऑगस्ट २०२१ रोजी उघडले जातील. कठलाही प्रस्ताव स्वीकारण्याचा आणि/किंवा नाकारण्याचा अधिकार, कोणतेही कारण न देता, निवारक राखुन ठेवत

किंवा +९९ ९१७५९२५०७५ येथे संपर्क करु शकतात. मिलिंद कासोदेकर

७७ विजया नगर कॉलनी,२१४७,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०